

September 09, 2024

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001

Scrip Code: 517562 Scrip ID: TRIGYN **National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai - 400 051

Company Code: TRIGYN

Subject: <u>Public Notice for completion of dispatch of Notice of Annual General Meeting of the Company.</u>

Dear Sir/ Ma'am

Pursuant to Rule 20 (4) (v) of the Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended, the Company has published public notice as advertisement in Newspapers viz. The Business Standard and in Mumbai Lakshdeep confirming inter alia:

- 1. Completion of dispatch of Notice of 38th Annual General Meeting ('AGM') through e-mail on September 06, 2024, to all the members whose e-mail IDs are registered with RTA and Depositories i.e. NSDL and CDSL as on record date Friday, August 30, 2024.
- 2. Relevant date for voting through electronic means and e-voting information;
- 3. Contact details of the person responsible for addressing the grievances connected with electronic voting etc.

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of public notice(s) published in aforesaid newspapers.

Kindly take the same on record. Yours faithfully, For Trigyn Technologies Limited

Mukesh Tank Company Secretary Membership No. FCS 9604

Encl: as above

Trigyn Technologies Limited

27 SDF-1, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400 096, India.

Phone: +91-22-6140-0909 | Email: ro@trigyn.com www.trigyn.com | CIN: L72200MH1986PLC039341

India now 2nd largest 5G smartphone mkt

China tops the charts with 32% share: Report

RIMJHIM SINGH

New Delhi, 6 September

ccording to a new Counterpoint Research, India has emerged as the world's second-largest market for 5G smartphones. trailing only behind China.

smartphones are becoming increasingly prominent across various price ranges in India.

Prachir Singh, a senior analyst at Counterpoint Research, highlighted that significant contributions from brands like Samsung, Vivo, and Xiaomi, especially in the budget segment, have been key to this growth. "India became the second-biggest 5G handset market during the first half, overtaking the US. The strong shipments from Xiaomi, Vivo, Samsung, and other brands in the budget segment were the main reasons for this trend," Singh said.

China maintains the leading position with a 32 per cent share of the global 5G smartphone market, while India holds 13 per cent. The US has fallen to third place with a 10 per cent market share.

Globally, Apple leads in 5G handset shipments with over 25 per cent of the market, predominantly driven by the iPhone 15 and iPhone 14

5G TAKEOFF Global 5G handset shipment share (H1 '24) (in %) 1 China 2 India 13 3 US 13 4 Japan 4 5 UK 3 6 Others 34 Note: Numbers may not add to Source: Counterpoint Market Monitor Service

series. Samsung follows with over 21 per cent market share, thanks to its Galaxy A and S24 series. In the first half of 2024. Apple and Samsung each claimed five positions in the top ten list of 5G models, with Apple occupying the top four spots.

India has significantly boosted Xiaomi's growth, helping it secure the third position globally. According to Counterpoint Research, Xiaomi experienced a tripledigit growth rate in India and double-digit growth in the Middle East, Africa, Europe, and China

Similarly, India has been a crucial growth engine for Vivo, along with China and other cent in 2025," he said.

emerging Asian markets.

Tarun Pathak, research director at Counterpoint Research, stated that in the first half of 2024, 5G-enabled devices made up more than 54 per cent of the total handset market, surpassing the 50 per cent threshold for the first time. "As the democratisation of 5G handsets increases with greater 5G penetration in lower price segments and the expanding reach of 5G networks, this trend will continue to grow. The ongoing global premiumisation trend will further fuel this growth. According to our market outlook, the 5G share will cross 57 per cent in 2024 and 65 per

Reliance Infra weighs EV push, taps ex-BYD executive

manufacture electric cars and batteries, and has hired a former India executive at China's BYD Co to advise on its plans, two sources briefed on the matter told Reuters.

The company, part of Anil Ambani's Reliance Group, has hired external consultants to conduct a "cost feasibility" study for setting up an EV plant with an initial capacity of about 250,000 vehicles a year, to be scaled up to 750,000 over some years, the first source said. It is also looking at the feasibility of building a battery plant starting with 10 gigawatt hours (GWh) of capacity and scaling up to 75 GWh over a decade, the person added.

Reliance Infrastructure did not respond to a request for comment on its plans, which are being reported for the first time. Shares of the owned subsidiaries related to autos.

Reliance Infrastructure is considering plans to company, which were down 0.2 per cent before the *Reuters* report, closed nearly 2 per cent higher after it was published. Former BYD executive Sanjay Gopalakrishnan, who has joined as a consultant to advise on the EV project, did not respond to a request for comment.

Electric models made up less than 2% of the 4.2 million cars sold in India last year, but the government wants to grow this to 30% by 2030. It has budgeted over \$5 billion in incentives for companies locally manufacturing EVs and their components. Reliance Infrastructure is looking for partners, including Chinese companies, and is aiming to finalise its plans within a few months, the first source said. Government records reviewed by Reuters show Reliance Infrastructure in June formed two new wholly

Unicorn India Ventures looks to become cross-border fund

Mumbai, 6 September

Venture capital firm Unicorn India Ventures (UIV) is working towards becoming a cross-border venture firm. Founder and Managing Partner Bhaskar Majumdar said.

Cross-border funds have their unique advantages: they allow funds to build strong connections in two countries and create a network that encompasses both regions. In India, Nexus Venture Partners is the only venture capital (VC) that has this structure.

"Once we close the third fund, we will focus on setting up our operation in the US," Majumdar said.

strategy of reinventing UIV.

"I can carry on doing the same thing or reinvent ourselves and look at something which takes UIV into a different league," he said.

Other than the ability to attract lim-

ited partners to the fund, the other rea- investment opportunities. son for UIV is to provide a networking platform for their portfolio firms aiming at international markets, particularly the US. "We want to build a large ecosystem in terms of VCs, team. But most importantly, this will give us the ability to co-invest and bring newer players into the ecosystem.

Today, after Series B, there are a handful of people who do the larger rounds of funding. We want to create an alternate source of capital," Maiumdar said. He added that there are several options that can create co-

TODAY, AFTER SERIES-B, THERE ARE A For Majumdar, this is part of the HANDFUL OF PEOPLE WHO DO THE LARGER ROUNDS OF FUNDING. WE WANT TO CREATE AN ALTERNATIVE SOURCE OF CAPITAL"

BHASKAR MAJUMDAR.

Co-founder and managing partner, Unicorn India Ventures

a team to invest, as the market is already crowded, and then we can be their partner," he said. Recently, US-based General Catalyst, one of the largest VC

players, acquired Venture Highway. Meanwhile, UIV is halfway through raising its third fund of ₹1,200 crore. The VC firm has made four investments through its third fund, with six more in the pipeline. UIV's first fund has

returned 2.8x to investors, and Majumdar added that they will return 3-4x more to investors. The fund focuses on deep tech sectors like space tech, semiconductors, agritech. agri-traceability.

More on business standard.com

HUL to evaluate its ice-cream business

The ice cream

contributes

less than 5%

to HUL's total

turnover

SHARLEEN D'SOUZA Mumbai, 6 September

Hindustan Unilever (HUL) on Friday decided at its board meeting to constitute a committee of independent directors to evaluate the prospects of the company's ice cream business.

The maker of Magnum ice cream said, "After due consideration, the board has decided to constitute a committee of independent directors of the company ('independent committee') to evaluate in detail the prospects of the company's ice cream business and to make recommendations to the board on the best way forward, keeping in mind the interest of all our stakeholders.

"Based on the recommendation of the independent committee, the matter will be placed for final consideration of the audit committee and the board at their respective meetings to be scheduled in due course," it said in a release.

In its stock exchange filing, the company said the board also accorded its approval to explore potential structures and alternatives for the ice cream business.

This comes after the parent company Unilever stated earlier this year it would separate its global ice cream business.

The ice cream business contributes less than 5 per cent to HUL's total turnover. In FY24, its turnover stood at ₹59,579 crore. In March, Unilever also announced the launch of a comprehensive productivity programme to drive focus and growth through a leaner and more accountable organi-

> sation. Unilever has also started the consultation process in Europe with employees who may be impacted by the pro-

posed changes.

The Financial Times newspaper reported that the global consumer major's new

CEO Hein Schumacher has planned this move to boost the company's growth. The move is expected to cut 3,200 roles across Europe and is part of the cost savings programme announced in March which

includes 7,500 jobs. HUL had earlier told Business Standard in an email statement that it

would closely assess global initiatives of Unilever under the productivity programme and evaluate what works best for its business and its people after its parent told the employees that it would cut a third of its office-based jobs in Europe by the end of 2025.

We will closely assess the global initiatives of Unilever under the productivity programme and evaluate what works best for our business and our people," HUL had said.

'Retail closure to focus on core cigarette biz'

Cigarette maker Godfrey Phillips India Ltd (GPI) Chairperson Bina Modi (pictured) on Friday defended the company's decision to close its retail business '24Seven', the brainchild of her estranged son Samir Modi, saying it was done with a view to focus on its core business

"There are several family

offices in the US who do not

want to give money to a

general partner directly,

but they do not mind

directly investing in the

company. Second, there

are several US firms who

missed the India story and

still want to invest.

But then they

are not the ones

to set up an

office and get

At the annual general meeting of the company held on Friday, the special business of not filling up the vacancy 'for the time being' caused by retirement by rotation of Samir Modi was taken up along with the appointment of his sister Charu Modi as an executive director, among others for shareholders' approval. In her address to the share-

holders, Bina Modi said, "this focus on our core business is in consonance with the 'Theory of Core Competency' propagated by the late global management guru Professor CK Prahalad. This strategy has also September 20.



ness 24Seven. At times we need to bite the bullet in the long-term interest of the company and shareholders.' The firm's board will consider

issuing bonus shares to existing shareholders in the ratio of 2:1. A meeting of the board of direc-

tors is scheduled to be held on

TN inks ₹850 cr deals with 3 US firms

The Tamil Nadu government on expansion of its research and devel-Friday signed memorandums of understanding (MoUs) for investments worth ₹850 crore with three companies —Lincoln Electric, Vishay Precision and Visteon. The deals were inked as part of chief minister M K and transducers. Pact with Visteon for Stalin's visit to the United States. A deal was signed with Lincoln Electric electronics manufacturing units in for an investment of ₹500 crore for the Chennai and Coimbatore. BS REPORTER

opment, and manufacturing unit in Chengalpattu. Additionally, an MoU with Vishay Precision for ₹100 crore was inked to establish a production facility in Kanchipuram for sensors ₹250-crore investment was signed for

TRIGYN TECHNOLOGIES LIMITED

Registered Office: 27, SDF - 1, SEEPZ-SEZ, Andheri (East) Mumbai 400 096. Tel: +91 22 6140 0909
Website: www.trigyn.com Email: ro@trigyn.com

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of Trigyn Technologies Limited (the Company) will be held or Monday, 30th September 2024 at 3.30 P.M. (IST) by mean of Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening AGM of the Company. The deemed venue of the Meeting shall be the registered office of the Company.

The Ministry of Corporate Affairs vide its circular dated December 28, 2022 read with other relevant circulars issued from time to time ("MCA Circulars") has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of member. Further, SEBI vide its circular dated January 05, 2023 read with other relevant circulars issued from time to time ("SEBI Circulars"), extended the relaxation in respect of sending of physical copies of the Annual Report to Member Accordingly, electronic copies of the Notice of 38th AGM and Annual Report for the financial year 2023-24 has been sent to all the Members whose e-mail IDs are registered with the Company/ **Depository** and also have been uploaded on the Company's website at www.trigyn.com and on the Stock Exchange's website a www.bseindia.com and www.nseindia.com

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meetings issued by the institute of Company Secretaries of India, Members will be provided with the facility to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of the AGM using remote e-voting platform provided by the NSDL. The remote e-voting period will commence on Friday, 27th September 2024 at 9.00 am (IST) and will end on Sunday, 29th September 2024 at 5.00 pm (IST), the remote e-voting module will be disabled by NSDL thereafter.

The facility for voting through electronics means shall also be provided at the AGM. Those members, who are present at the AGM through VC/OAVM facility and have not already cast their votes on the resolutions by way of remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to vote again or change their vote at

The Voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in paid up equity share capital of the Company as on Monday, 23rd September 2024, being cut-off date for this purpose. A person whose name is recorded in the Registrar of Member as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM, if the remote e-voting has not been already availed by the Members.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email address and any person who acquires equity shares of the Company and becomes a member after dispatch of notice and holding shares on cut-off date being Monday, 23" September 2024, are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining the Login ID and password fo

casting the vote through remote e-voting or voting at AGM. In case of any difficulties or queries related to joining the AGM through VC/OAVM or casting vote through remote e-voting system please call on tollfree number.: 1800 1020 990 and 1800 22 4430 or send a request to evoting@nsdl.co.in.

By order of the Board For Trigyn Technologies Limited Mukesh Tank Company Secretary Membership No. FCS9604 Place: Mumbai



Malimichampatti Coimbatore - 641050, Tamil Nadu, India. Telephone: 0422-6655100;

Website:www.revathi.in; Email:nishant@revathi.in; CIN: U74999TZ2020PLC033369

Notice is hereby given that the O5th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, **27th September 2024 at 02.30 p.m.** at the Registered Office of the Company at Pollachi Road, Malumachampatti Post, Coimbatore – 641 050 to transact the Ordinary and Special business as set out in the Notice of the AGM dated 27th August 2024.

financial year 2023-24 and Attendance Slip Cum Proxy Form of the Company has been sent to all members whose names appeared in the Register of Members / Register of Beneficial owners as on close of the business hours 30th August, 2024 maintained by the Depository Participants (DPs) /Company, Registrar and Share Transfer Agent. The Notice of the 05th Annual General Meeting of the Members along with the Annual Report for the

The Notice of the 05th Annual General Meeting of the Members along with the Annual Report for the

financial year 2023-24 and Attendance Slip Cum Proxy Form of the Company has been despatched by Speed Post or Registered Post or Courier to the registered addresses of members whose email-id is not available and through Electronic Mode to the members who have registered their email-id with the Company/ Depository Participant. The despatch of these documents has been completed on 05th The notice of the ensuing AGM along with the Annual Report are also available on the Company's website

at www.revathi.in and also will be made available at the website of the Stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and at National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www. nseindia.com. All the documents referred in the notice are available at the registered office for inspection during normal business hours 10.00 am to 4.00 pm on all working days till the date of the said AGM. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 20th September, 2024 only shall be entitled to

avail the facility of remote e-voting or voting during the AGM. The Company has also offered e-voting facility to the members in accordance with the provisions of Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company is providing electronic voting (remote e-voting) facility provided by Link Intime India Private Limited (LIIPL) to its members through their "InstaVote" website. Members are

requested to carefully read the instructions printed for voting through e-voting on the AGM Notice.						
1.	Date of completion of dispatch of Notice/ Annual Report	05th September 2024				
2.	Date and time of commencement of remote e-voting	24th September 2024 at 9.00 A.M.				
3.	Date and time of end of remote e-voting Remote e-voting will not be allowed be and this date and time	26th September 2024 at 5.00 P.M				
4.	Cut-off date of determining the members eligible for e-voting	20th September, 2024				

In case any Persons become members of the Company after the despatch of AGM notice and hold shares as on cut-off date of 20th September 2024, may follow the detailed instructions given in the AGM Notice for accessing the e-voting platform.

The remote e-voting module shall not be allowed beyond 05.00 p.m. on 26th September 2024 and the same may be disabled by disabled by LIIPL for voting thereafter. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM. Any Member, who has

already exercised his votes through remote e-voting, may attend the Meeting but is prohibited to vote at the Meeting and his/her vote, if any, cast at the Meeting shall be treated as invalid. Shareholders facing any technical issue in login or e-voting may contact Link Intime INSTAVOTE helpdesk by sending a request at enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 - 4918 6000.


The Company has appointed Sri. M D Selvaraj, FCS of MDS & Associates, Company Secretaries in Practice. Coimbatore as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting at the meeting in a fair and transparent manner. The result of voting will be announced by the company in its website www.revathi.in and on the website of Link Intime India Private Limited (LIIPL) and also will be intimated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. This public notice is also available in the Company's website viz. www.revathi.in and in the website of LIIPL viz. instavote.linkintime.co.in and on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited where the shares of the Company are listed.

Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21st September 2024 to Friday, 27th September 2024 (both days inclusive) for

For Revathi Equipment India Limited

Date: 06th September 2024 Place : Coimbatore

Nishant Ramakrishnan Company Secretary & Compliance Officer



ठाणे, दि.६ : ठाणे महानगरपालिकेतर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने, महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील एकूण १७ गुणवंत शिक्षकांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४' देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात महापालिका शाळांतील १३ तर खाजगी अनुदानित शाळांतील ०४ शिक्षकांचा समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार यांच्या हरते सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

शिक्षकांच्या योगदानाचा उल्लेख करून अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुरस्कारप्रात्प शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच, महापालिकेकडून शिक्षण विभागासाठी घेतल्या जात आढावा घेतला.

असलेल्या उपक्रमांचा या सत्कारापूर्वी झालेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ सोमण यांनी पुढील पिढी सक्षम आणि उत्तम घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा शिक्षकदिनी गौरव करण्याची उज्ज्वल परंपरा कायम राखल्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच, विज्ञानमंचफ्अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग हा उत्साह वाढविणारा असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांच्या कार्याचा उचित गौरव करण्यात येत आहे. ही गोष्ट अभिमानारःपद आहे, असे प्रतिपादन सोमण यांनी केले. शिक्षकांनी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून आजच्या तंत्रयुगातील विद्यार्थी घडविणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्याची संकल्पना उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार यांनी मांडली आहे. त्यानुसार, या कार्यक्रमात प्रत्येक गटातील एक याप्रमाणे आठ शिक्षकांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षणाधिकारी

जोत्स्ना शिंदे - पवार

ठाणे महानगरपालिका

घेतला. तसचे, विद्यार्थी

यांनी केले. त्यांनी

शिक्षण विभागाच्या

विकासासाठी उत्तम

शिक्षकांच्या कार्याचा

कार्य करणाऱ्या

गौरव केला.

कार्याचा आढावा

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. महेश एल मिरचंदानी हे श्री. प्रदीप एल. मिरचंदानी यांच्यास

फ्लॅट क्र.ए/६०१, मोटा मेन्शन कोहौसोलि., प्लॉट क्र.६१, ४था क्रॉस रस्ता, स्वामी समर्थ नगर, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ या जागेचे संयुक्त मालक आहेत. यांचे ०३.०६.२०२४ रोजी निधन झाले आणि त्यांची मुले कुमारी आरती मिरचंदानी व कुमारी अनिशा मिरचंदानी -यांनी मयताच्या शेअर्सवर दावा केला आहे आणि सोसायटीकडे सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे. आम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे ांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी पाच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अर्श जगदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप गप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य गंडवल/मिळकतीमधील शेअर्सव हितसंबंधार्श प्रोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गान<u>े</u> त्रवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल

भाज दिनांकीत ७ सप्टेंबर, २०२४, मुंबई लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, पटेल इस्टेट सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ दरः:९८९२२७६१२६/९६१९११५२१२/९८१९५०२४१५

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN to the

public at large that NS Aviation Private Limited, a company represented by it's Director Mrs. Isha Ali, w/o Dr. Mohammed Ali, is not having any business transaction or any business relationship with Trujet, operated by Turbo Megha Airways Private Limited, and Turbo Aviation Private Limited, represented by its Mr. Director Umesh Vankayalapati, nor she intents to enter into any type of contractual deal with him. Any person dealing with Mr Vankayalapati shall be doing it at his own risk, cost and consequences. Mrs. Isha Ali shall not be liable for any acts, deals representations or actions done by Mr. Umesh Vankayalapati or Trujet as a representation false association with NS Aviation.

जाहीर सूचना

दिवंगत : लक्ष्मण भिमा कोळी, राहणार—२९—आर—३, प्लॉट नं. २९, आर लेन, नं. ११, शिवाजी नगर, बैंगनवाडी, गोवंडी, मुंबई—४०००४३ यांचे दिनांक १३.८.२०२० रोजी निधन झाल्यामुळे त्यांच्या पश्चात वारस दाखला मिळण्याकामी मुलुंड येथे तहसिलदार कार्यालयात अर्ज केला आहे. दिवंगत: लक्ष्मण भिमा कोळी यांचे खालील प्रमाणे दोन वारस आहेत.

अनु. क्र.	वारसांची नांवे	वय	नाते	
٩.	गंगा लक्ष्मण कोळी	32	पत्नी	
₹.	भाग्येश लक्ष्मण कोळी	२२	मुलगा	
3.	शितल लक्ष्मण कोळी	१८	मुलगी	
4.	चंद्रभागा भिमशा कोळी	৩८	आजी	
> 0 0				

सदर वारस दाखल्याबाबत कोणाची काही हरकत असल्यास सबंधितांनी १५ दिवसांच्या आत मा. तहसीलदार मुलुंड यांच्या कार्यालयास लेखी स्वरूपात सादर करावी अन्यथा सदर बाबत कोणास हरकत नाही असे समजून भाग्येश लक्ष्मण कोळी यांच्या नावाने वारस दाखला देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

२९—आर—३, प्लॉट नं. २९, आर लेन, नं. ११, शिवाजी नगर, बैंगनवाडी, गोवंडी, मुंबई.

सहि/-भाग्येश लक्ष्मण कोळी

इशा मिडीया रिसर्च लिमिटेड

सीआयएन: एल७२४००एमएच१९८४पीएलसी३२२८५७ टी१३, १४, १५ व १६, 'ए' विंग, २रा मजला, त्यम शॉपिंग सेन्टर, एम.जी. रोड, घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००७७. **तूर.:**०२२-४०९६६६६, ६७९६९९५७-८-९, **ई-मेल:**eshanews@gmail.com, **वेबसाईट:**www.eshamedia.com

इशा मिडीया रिसर्च लिमिटेडची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की**, इशा मिडीया रिसर्च लिमिटेड** (कंपनी) ची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सर् (एजीएम) सीमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी दु.०३.००चा. (भाप्रवे) व्हिडिओ कोन्फरस्त/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (व्हीसी/ओएव्हीएम) कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या लागू तरतुर्दीचे पालन करून, सेबी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स द्वारे जारी केलेल्या संबंधित परिपत्रकांसह वाचा एजीएम) आयोजित केली जाईल अशी सूचना याद्वारे देण्यात

नेखापरीक्षित एकमेव आणि एकत्रित आर्थिक विवरणे, मंडळाचा अहवाल आणि वैधानिक लेखापरीक्षकाच अहवाल (एकत्रितपणे वार्षिक अहवाल म्हणून संदर्भित) वासह कायद्याच्या कलम १०२ अन्वये स्पष्टीकरणात्म विधानासह एजीएमची सूचना ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स (डीपी)/रजिस्ट्रार आणि न्सफर एजंट (आरटीए) मध्ये नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना **३१ मार्च, २०२४** रोजी संपलेले आर्थिक वर्ष **शुक्रवार, ०६ सप्टेंबर, २०२४** रोजी इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवले गेले आहे. उपरोक्त एमसीए परिपत्रवे गणि सेबी नियमांनुसार आणि कंपनीच्या वेबसाइटवर https://eshamedia.com/, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि सेवेवरील वेबसाइटवर https://www.kfintech.com/ येथे कंपनीद्वारे गुंतलेली प्रदाता अर्थात केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) देखील प्रकाशित

कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, वेळोवेळी सुधारित केलेल्या कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन् नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेवी सूची विनियमांचे नियमन ४४ सह वाचलेले, कंपनी केफिनटेव्हा प्रदान केलेल्या रिमोट ई-व्होटिंग सेवांद्वारे, सर्व सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्याची सुविधा प्रदा-. फरण्यात आनंद होत आहे. कट-ऑफ तारखेला म्हणजे **मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४** रोजी फिजिकल किंव डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सदस्य, रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतात सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

- ४१व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो:
- फक्त एक व्यक्ती ज्याचे नाव सभासदांच्या नोंटणीमध्ये किंवा तेवीदारांनी तेवलेल्या लाभदायक मालकांच्य नोंदणीमध्ये नोंदवलेले आहे, म्हणजे कट-ऑफ तारखेला. **मंगळवार, २४ सप्टेंबर, २**०२४ रोजी एजीएममध रिमोट ई-व्होटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीमद्वारे मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यास पा
- रिमोट ई-मतदान **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ (स.९.००वा. भाप्रवे)** रोजी सुरू होईल;
- रिमोट ई-मतदान रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं.५.००वा. भाप्रवे);
- रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल **रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं.५.००वा. भाप्रवे)** नंतर केफिनटेकद्वारे अक्षम केले जार्रल
- सभासदांची नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील; कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनते
- आणि कट–ऑफ तारखेला म्हणजेच <mark>२४ सप्टेंबर, २०२४</mark> रोजी शेअर्स धारण करते, तो लॉगिन आयडी आणि पासवर्ड evotingkfintech.com/ einward.riskfmtech.com येथे मिळवू शकतो येथे विनंती पाठवत आहे. जर सदस्याचा ई-मेल पत्ता किंवा मोबाईल क्रमांक, फोलिओ क्रमांक/डीपी आयर्ड क्लायंट आयडी विरुद्ध नोंदणीकृत असेल, तर https://evoting.kfmtech.com/ च्या मुख्यपृष्ठावर सदस्य पासवर्ड विसरला वर क्लिक करू शकतो आणि पासवर्ड तयार करण्यासाठी फोलिओ कर्मांक किंव डीपी आयडी, क्लायंट आयडी आणि पॅन प्रविष्ट करू शकतो. सदस्यांनी हे लक्षात घ्यावे की:
- अ) रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल केफिनटेकद्वारे मतदानाची उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाण
- ब) ज्या सदस्याने एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील एजीएमला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार नाही; आणि
- दुरस्थ ई-मतदान आणि व्हीसीमार्फत मीटिंगमध्ये उपस्थित राहण्याची तपशीलवार प्रक्रिया वार्षिक सर्वसाधार
- सभेच्या सुचनेमध्ये प्रदान केली आहे; डलेक्टॉनिक माध्यमांदारे मतदान करण्यासंदर्भात कोणतीही शंका आणि/किंवा तकारी असल्यास, सदस् https://evoting.kefintech.com (केफिनटेक वेबसाइट) च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या मदत आणि वारंबार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पस्तिका पाह शकता

किंवा evoting@kfintech.com/einward.risk@kefintech.com वर संपर्क साधा किंवा पुढीर

कोणत्याही स्पष्टीकरणासाठी केफिनटेकच्या टोल फ्री क्रमांक १-८००-३०९-४००१ वर कॉल करा.;

ज्या सदस्यांना व्हीसीमार्फत सभेमध्ये प्रवेश आणि सहभागी होण्यासाठी तांत्रिक सहाय्य आवश्यक आहे हेल्पलाइन क्रमांक १-८००-३०९-४००१ वर संपर्क साध शकतात.

त्या सदस्यांनी आतापर्यंत त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली नम केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून कंपनीकडून वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके इत्यादी सर्व संप्रेषणे इलेक्ट्रॉनिक

गद्धतीने प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई–मेल पत्ते नोंदणीकृत करावे: **ास्तविक स्वरुपामध्ये भाग** कृपया आवश्यक तपशील जसे की, फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव ारण करणारे सदस्य शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पृढे आणि मागे), पॅन (पॅन कार्डर्च स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत), आधार (स्वयं-साक्षांकित स्कॅन कॉपी) आधार कार्ड) रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटला ई-मेलद्वारे, अर्थात केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड einward.ris@kfintech.com किंवा कंपनी eshanews@gmail.com वर कळवावे.

कृपया तुमचा ई-मेल आयडी आणि तुमच्या संबंधित डिपॉझिटरी **धारण धार**ण डिमॅय स्वरुपामध्ये भाग गर्टिसिपंटसह (डीपी) मोबाईल नंबर अपडेट करा. करणारे सदस्य इशा मिडीया रिसर्च लिमिटेडकरित सही/ आशिष कुमार पुरोहि

दिनांक: ०६.०९.२०२४ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

याद्वारे सर्वसाधारण जनतेस आणि सर्व संबंधितांस सूचना देण्यात येत आहे की माझी अशील गीता अशोक अग्रवाल खालील नमूद परिशिष्ठात वर्णित मालमत्तेची मालक आहे आणि सदर मालमत्त ही विक्री करण्यास इच्छक आहेत. श्री अंकेश अनिल गायकवाड यांनी सदर मालमत्ता खरेदी करण्याच

विकेते यांनी खरेदीदारास माहिती दिली आहे की मूळ करार दिनांक ११ ऑक्टोबर २००५, नोंदणी क ५८४३/२००५ आणि मळ नोंदणीकरण पावती आणि नोंदणी क. १६८२/२०१० धारक. कराराची मळ नोंदणीकरण पावती दिनांक ३ फेब्रुवारी २०१० हरविली आहे आणि माझे अशील यांनी मालमत्ता गहाळ रजिस्टर क. १५२९/२०२४ आणि १५५३/२०२४ अंतर्गत तकार दाखल केली आहे.

सर्व व्यक्ती यांना याद्वारे कळविण्यात येत आहे की कोणीही व्यक्ती ज्यांचे सदर मालमत्ता संदर्भात वारसाहक्क, वारसदारी, कायदेशीर उत्तराधिकार, शेअर, विक्री, गहाण, भाडेपद्व, परवाना, बक्षीस ताबा, मूळ नामाधिकार कराराचा ताबा किंवा बोजा करार माध्यमाने किंवा इतर कोणत्याही स्वख्यातील कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंवा हक्क असेल तर त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सदरहू सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखे पासून १५ दिवसांच्या आत समर्थनीय आणि पुरेशा कागदोपर्त्र ं आणि दस्तावेजांसह, जर असतील, खालील स्वाक्षरीदारांना लेखी स्वख्पात माहिती द्यावी . अन्यथा विक्रेते यांचे विरुद्ध अशा व्यक्तींचे दावे नसल्याचे मानले जाईल आणि अशा कोणत्याही दाव्यास किंवा हितसंबंधांस संदर्भित न करता सदर मालमत्ते संदर्भातील विक्री व्यवहार पूर्ण करण्यात येईल आणि दावे किंवा आक्षेप हे सोडून दिले किंवा माफ केले असल्याचे मानले जातील व माझ्या अशीलांक

मालमत्तेचे परिशिष्ट

फ्लॅट क. १६०४, १६वा मजला, इमारत क. बी-१, ए विंग, सरोवर दर्शन सीएचएस, अलमेडा रोड, चंदनवाडी, पाचपाखाडी, प्लॉट क. ३५३ भाग आणि ३५३-ए टीपीएस-१. व्हिलेज पाचपाखाडी. ठाणे पश्चिम ४०० ६०२.

स्थान : मुंबई दिनांक : १०.०७.२०२४ कार्यालय पत्ता : मेधा हाउस. टेजरी कार्यालय समोर सुभाष रोड, कोर्ट नाका, मराठी स्कूल क्र. १ जवळ, , ठाणे (पश्चिम) ४०० ६०१. संपर्क के. ९८२१३६७९७९

बंधनकारक ठरणार नाही.

सही/-योगेश बी. दांडेकर, ॲडव्होकेट हायकोर्ट

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public that I am authorized to investigate the legal heirs and representatives of original tenant

i.e. Late Shripad Vishnu Charya (expired on 28.11.2002). All legal heirs and representatives of Late Shripad Vishnu Charya other than Mrs. Purva Dattaprasad Karyakar alias Geeta Shripad Charya had recorded their consent in an Affidavit dated 28.08.2006 and 11.09.2007 for transmission of tenancy in the favour of Late Krishna Shripad Charya (expired on 07.10.2023) in respect of room situated at 622/B, Kushaba Kale Chawl Room No.10, 1st floor, N. M. Joshi Marg, Byculla (West) Mumbai - 400 027. He (Late Krishna Shripad Charya) expired leaving behind his wife i.e. Mrs. Kavita Krishna Charya who became entitled for transmission of tenancy right in respect of Room No.10. The present occupant i.e. Mrs. Kavita Krishna

Charva is in possession of room since year 2008. In the circumstances, all persons having any direct or indirect claim, objection, demand, share in respect of Room No.10 are hereby requested to give in writing along with documentary evidence, to the undersigned having its office at 596, Chamber No. 6, Gangaram Niwas, N. M. Joshi Marg, Byculla (West), Mumbai - 400 027, and/or by way of email at virajkandpile@gmail.com within 10 (ten) days from the date hereof, failing which, the claim or claims, if any, of such legal heirs and representatives will be considered to have been waived released, relinquished and/or abandoned. Dated this 07th day of September, 2024

Sd/-Viraj Kandpile Advocate

ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड सीआयएन:एल१७१००एमएच१९८७पीएलसी०४२३९१

नोंदणीकृत कार्यालय: सबनम हाऊस, तळमजला, प्लॉट क्र.ए१५/१६, सेन्ट्रल क्रॉस रोड बी, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई–४०००९३. **दूर.क.:**०२२–४०६३५१००, फॅक्स:०२२-४०६३५९९९, **ई-मेल:redressel@omnitex.com**,

वेबसाईट:www.omnitex.com ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की:

- ओमनीटेक्स इंडस्टीज (इंडिया) लिमिटेड (कंपनी) ची **३८वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी ०५.००वा. बँक्वेन्ट हॉल, शेरे-ए-पंजाब जिमखाना ॲण्ड हेल्थ क्लब असोसिएशन, ३६८/७२, क्लब प्रिमायसेस, शेरे-ए-पंजाब सोसायटी, महाकाली गुंफ रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथे सभेच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्ष करण्याकरित
- ३७व्या एजीएमची सचना व वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनी/डिपॉझिटरीकडे ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आली आहे आणि वास्तविव प्रती कंपनीकडे नोंद पत्त्यावर अन्य सदस्यांना पाठविली जाईल. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.omnitex.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सूचनेचे व वार्षिक अहवार वास्तविक वितरण/ई-मेल कंपनीने ५ सप्टेंबर, २०२४ रोजी पुर्ण केले आहे.
- कंपनीने येथे सचित केले आहे की कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग , ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्य नियम ४४ च्या तरतुरीनुसार कंपनीने सीडीएसएलच्या माध्यमातून एजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंग सुविधेची तरतुद केली आहे जेणेकरून सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमुद ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत देता येईल.

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१४ च्या नियम २० नुसार सुधारितप्रमाण

- एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणाली
- रिमोट ई-वोटिंग शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा.(भाप्रवे) प्रारंभ होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे) समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल.
- क) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com माध्यमातून ई-वोटिंग सुविधेने ३८व्या एजीएम सूचनेत नमुर् करावयाचे विषयावर विद्युत स्वरुपां ज्या सदस्यांचे **सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४** रोजी भागधारणा आहे त्यांना मत देता येईल.
- जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि **सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४** रोजी किंवा पूर्वी भागधारणा घेतली असेल त्यांर्न info@adroitcorporate.com वर विनंती पाठवून लॉगईनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.
- सदस्य हे लक्षात घेऊ शकतात की:
- दरस्थ ई-मतदान मॉड्यल रविवार. २९ सप्टेंबर. २०२४ रोजी अक्षम केले जाईल.
- जे सदस्य सभेत उपस्थित असतील त्यांना प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे मतदानाची सविधा उपलब्ध करू दिली जाईल आणि जे रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत ते सभेत उपस्थित राहन बॅलेट पेपरने
- ज्या सदस्यांनी सभेच्या आधी दुरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे ते देखील सभेमध्ये उपस्थित राहू शकतात परंतु ते पुन्हा मतदान करणार नाहीत
- ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्य रजिस्टरमध्ये फक्त कट ऑफ तारखेनुसार नोंदवले गेले आहे त्याला रिमोट ई-वोटिंग तसेच ई-मतदानाची सविधा मिळण्याचा अधिकार असेल.
- ई-मतदानासंदर्भात काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-मदत विभाग अंतर्गत www.evotingindia.com, वर मतदान पुस्तिक उपलब्ध आहे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहा. हेल्पडेस्व क्रमांक १८००-२१-०९-९११ वर संपर्क करू शकता.

पुढे सूचना देण्यात येत आहे की कंपनी कायद्या २०१३ च्या कलम ९१, सेबी (लिस्टींग . ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार कंपनीच्य ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बं

मंडळाच्या आदेशान्वरं ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरिता

दिनांकः ०५.०९.२०२४ काणः मंबर्ड

ठेवण्यात येतील

चैतन्य कलकर्णी कंपनी सचिव

TRIGYN TECHNOLOGIES LIMITED

CIN: L72200MH1986PLC039341 Registered Office: 27, SDF - 1, SEEPZ-SEZ, Andheri (East) Mumbai 400 096. Tel: +91 22 6140 0909 Website: www.trigyn.com Email: ro@trigyn.com

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of Trigyn Technologies Limited (the Company) will be held or Monday, 30th September 2024 at 3.30 P.M. (IST) by mean of Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening AGM of the Company. The deemed venue of the Meeting shall be the registered office of the Company.

The Ministry of Corporate Affairs vide its circular dated Decembe 28, 2022 read with other relevant circulars issued from time to time ("MCA Circulars") has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of member. Further, SEBI vide its circular dated January 05. 2023 read with other relevant circulars issued from time to time ("SEBI Circulars"), extended the relaxation in respect of sending of physical copies of the Annual Report to Members Accordingly, electronic copies of the Notice of 38th AGM and Annua Report for the financial year 2023-24 has been sent to all the Members whose e-mail IDs are registered with the Company **Depository** and also have been uploaded on the Company's website at www.trigyn.com and on the Stock Exchange's website at www.bseindia.com and www.nseindia.com

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meetings issued by the institute of Company Secretaries of India, Members will be provided with the facility to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of the AGM using remote e-voting platform provided by the NSDL. The remote e-voting period will commence on Friday, 27 September 2024 at 9.00 am (IST) and will end on Sunday, 29 to 20 to September 2024 at 5.00 pm (IST), the remote e-voting module will be disabled by NSDL thereafter.

The facility for voting through electronics means shall also be provided at the AGM. Those members, who are present at the AGM through VC/OAVM facility and have not already cast their votes on the resolutions by way of remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to vote again or change their vote at

The Voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in paid up equity share capital of the Company as on Monday, 23rd September 2024, being cut-off date for this purpose. A person whose name is recorded in the Registrar of Membe as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM, if the remote e-voting has not been already availed by the Members.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email address and any person who acquires equity shares of the Company and becomes a member after dispatch of notice and holding shares on cut-off date being **Monday, 23**" September 2024, are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining the Login ID and password for casting the vote through remote e-voting or voting at AGM.

In case of any difficulties or queries related to joining the AGM through VC/OAVM or casting vote through remote e-voting system please call on tollfree number.: 1800 1020 990 and 1800 22 4430 or send a request to evoting@nsdl.co.in. By order of the Board

Place: Mumbai

Mukesh Tank Company Secretary

For Trigyn Technologies Limited

SPS

एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेड

सीआयएन: एल६७१२०एमएच१९९६पीएलसी०९८०५१ आर-५१४, ५वा मजला रोतुंदा इमारत, बी.एस.मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:०२२-२२७२२४८८ ई-मेल:info@spsfinquest.co.in, वेबसाईट:www.spsfinquest.co.in

२८वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ईमेल नोंदणी प्रक्रियाची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेड**च्या सदस्यांची २८<mark>वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर,</mark> २०२२ **रोजी सायं.४.३०वा.(भाप्रवे)** भागवाडी शॉपिंग कॉम्प्लेक्स, २रा मजला, भागवाडी, काळबादेवी रोड, मुंबई–४००००२ येथे एजीएम च्या सूचनेत नमूद विषयावर विचार विमर्ष करण्याकरिता आयोजित केली आहे.

सहकार मंत्रालय (एमसीए-) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेल्या परिपत्रकांच्या अनुषंगाने, २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह ६२व्या एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जात आहे. त्या सदस्यांना, ज्यांचे ई–मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत. सदस्यांनी कृपया लक्षात घ्या की, ही सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३–२४ कंपनीच्या www.spsfinquest.co.in वर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० मध्ये वाचले आहे, सदस्यांना सूचित केले जाते की कंपनीला पर्याय म्हणून रिमोट ई–व्होटिंग सुविधा देण्यास आनंद होत आहे. मीटिंगमध्ये मतदान करण्याची पद्धत. दूरस्थ ई– मतदानाची सोय करण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) सोबत आवश्यक व्यवस्था केली आहे. कंपनी एजीएमच्या ठिकाणी एजीएमच्या कार्यवाहीदरम्यान बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करेल. ज्या भागधारकांनी रिमोट ई-व्होटिंगवर मतदान केले नाही, ते एजीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतील. रिमोट ई–व्होटिंगच्या सूचना मीटिंग बोलावण्याच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत. ई–मेल पत्त्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

ई-मेल पत्ते नोंदणी / अपडेट करण्याची पद्धत:

- भौतिक मोडमधील शेअर्ससाठी: ज्या सदस्यांचे शेअर्स फिजिकल मोडमध्ये आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ड्रेस कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना support@purvashare.com, राजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटला लिहन त्यांचे ईमेल ड्रेस अपडेट करण्याची विनंती केली जाते. २**) इलेक्ट्रॉनिक मोडमधील शेअर्ससाठी:** सभासदांना विनंती आहे की, त्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे डिमॅट होल्डिंग्सच्या संदर्भात, डिपॉझिटरी
- पार्टिसिपंटने विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून त्यांचा ईमेल पत्ता नोंद्वावा ही नोटीस कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज

बोर्ड ऑफ इंडियाच्या लागू परिपत्रकांचे पालन करते.

दिनांक: ०५ सप्टेंबर, २०२४

एजीएमच्या उद्देशाने बुक क्लोजर: कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुर्दींच्या तरतुर्दीनुसार सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार **मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस समावेश) पासून कंपनीच्या सदस्यांची शेअर ट्रान्सफर बुक्स आणि रजिस्टर

एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेडकरिता

सही/-(गिरीष टी. जाजु) व्यवस्थापकीय संचालक

प्रत्यक्ष

ठिकाण: मुंबई (डीआयएन:०३१०८६२०)

इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड IndiaShelter

Home Loans कृत कार्यालय ः सहावा मजला, प्लॉट नं. 15, सेक्टर - 44, इंस्टीटयुशनल एरिया, गुरुग्राम हरियाणा - 122002

प्रत्यक्ष ताबा सुचना अचल संपत्ती करीता

ज्याअर्थी, सिक्युरिटाईजेशन आणि रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनेंशियल असेट्स एंड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002 च्या अंतर्गत खालील हस्ताक्षरकर्ता है इंडिया शेल्टर फायनान्स कार्पोरेशन ित, अधिकृत अधिकारी आहे. तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स 2002 चे सेक्शन 13(2) आणि 13(12) आणि नियम च्या सोबतच वाचले जाणारे नियम च्या अंतर्गत कर्जवार संपत्ती / हमीवार यांना डिमांड नोटिस दिनांक खालील नमुद आहे देज्जन सुचनेत दर्शिवेलेली रक्कम व्याज सह ही सुचना प्राप्तीनंतर 60 दिवसांचा आत कर्जांची भरपाई करण्याच्या उद्देशन सुचना मध्ये दर्शिवेलेल्या तारखेला दिली होती. ज्याअर्थी संस्तित्ती / हमीवार यांचा मालक आणि इत्त कर्जवार रक्कमेंची भरपाई करण्याकरीता असमर्थ सिक्ष्ट उरल्यामुळे कर्जवार तसेच आम जनतेला याव्दारे सुचना येथात येते की, खालील दिलेल्या 13(4) सह वाचल्या जाणाऱ्या अंकर कार्याय अपार्थ कर्जवार र गहाचार ने कलेल्या तारखंवर खालील हस्ताक्षरकर्त्याने खालील दिलेल्या संपत्तीचा सांकरिक / प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. विशेष करून कर्जवार / गहाणवार / जमानत्वार तसेच आम जनतेला या व्यारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता जागृत केले जात आहे. तसेच पुढील संपत्तीचे व रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य खर्चाचे देणेघेणे इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, व्याज सह इतर प्रभाराधिन राहील.

कर्जदार / जमानतदारचे नाव (संपत्तीचे मालक) आणि कर्ज खाते क्रमांक	चार्ज / गहाणदार संपत्तीचे वर्णन (संपत्तीचा सर्व भाग व तुकडा समाविष्ट)	मांग सुचनेची तारीख, डिमांड नोटीसच्या तारखेनुसार देय रक्कम
रंगारी सी / ओ अभय भास्कर, प्लॉट नं 27, बेझनाबाग, डॉ नितीन रास्कृत हास्कृस च्या बाजला, गल्ली नं 3.	तेथे बांधलेले ग्रामपंचायत कावठा म्हसाळा, अल्फोन्स चर्च जवळ, ओमप्रमाश लेआउट, सक्सेस कोचिंग क्लासेस जवळ, केबी फेस चिकन च्या बाजुला आणि फोजन	17.11.2023 रु. 7,95,044/- (रूपये स्तात लाख पंच्याण्याव हजार चव्येचाळीस फक्त) दि. 19.11.2023 पर्यत सोबत दि. 20.11.2023 पासून व्याज आणि इतर शुल्क आणि पेमेंटच्या तारखेपर्यंतची किंमत

1. श्री. / श्रीमती याचना पत्नी गजानन मालमत्तेचा सर्व भाग आणि तुकडा, बेअरिंग मौजा - बिडीपेठ, पी. वि.ठा. 2022 रु. 703936.86/- (रूपये 05.09.2024 पाठक, 2. श्री. / श्रीमती गजानन पाठक एच नं. 391, खा. नं. - 64 वार्ड नं. - 15, शिट नं. - 456 / 31, सात लाख तीन हजार नजशे छत्तीस प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रत्यक्ष वं. 75 विनायक नगर, नविन सिटी सर्वे नं. - 1021, लॉट नं. - 75 संपूर्ण क्षेत्रफळ 750.00 आणि शहाएँशी फक्त) दि. 09.07.2022 नरसाळा रोड, गजानन मंदिर जवळ, चौ. फूट (69.67 चौ. मी.) ता आणि छि. नागपूर चतुर्सिमाः पूर्व नागपूर ४,40034 महाराष्ट्र – 30 फूट रस्ता, पश्चिम - एलॉट नं - 82, उत्तर - प्लॉट नं . 75 र्ज खाते क्र.LAP200002799 तारखेपर्यतची किंमत चा उर्वरित भाग, दक्षिण - प्लॉट नं - 76

ठिकाण : नागपूर, दिनांक : 07.09.2024 इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड,अधिकृत अधिकारी कोणत्याही क्वेरीसाठी कृपया श्री तुषार हरडे (+91 7350002453, 8956559300)

IndiaShelter इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.

नोंदणीकृत कार्या. : प्लॉट-१५, ६ वा मजला, सेक्टर-४४, संस्थात्मक क्षेत्र, गुङगाव, हरियाणा-१२२००२. **शाखा कार्यालय**ः-प्लॉटक्र.२१० तिरंगा चौक,सिमेंट रोड, नंदनवन, युनियन बँकऑफ इंडियाच्या स., नागपू - ४४०००९, **शाखा कार्यात्य**ः - दूकान ऋ.७व ८ तळमजला, विमको टॉवर, उस्मानियर मस्जिदच्या समोर, असरावती, महाराष्ट्र. **शाखा कार्यात्य**ः - तन्त्री आकॅड, दूकान ऋ.१९, २०, दारडा नगर, पोलिस स्टेशन समोर, दरवाह रोड, यवतमाळ - ४४५००१ महाराष्ट्र. **शाखा कार्यात्य**ः - १०२, श्री लक्ष्मी चेंबर्स, सीडीसीसी बैंक समोर, चंद्रपूर, महाराष्ट्र - ४४२४०९.

कर्जदार/सह-कर्जदार/ ताबाचा प्रकार (रचनात्मक/ वास्तविक अंतर्गत) मागणी सूचना दिनांक राखीव किंमत कर्ज खाते क्र. तारखेपर्यंत रक्कम दि.१९.०८.२०२३ दि.१०.०८.२०२३ रोजी देय रक्कम LA44CLLONS श्री./श्रीमती माधुरी तिजारे 000005048680/ रू.२७,११,१६६/-(रूपये सत्तावीस AP-10110297

हजार पाचशे फक्त)

रू.१३,१६,२८०/-

रू.२५,८०,०००/-

(रूपये दोन लाख

हजार तीनशे पन्नास फक्त

श्री./श्रीमती मधुकर तिजारे

श्री./श्रीमती राखी शेखर

लेआउट रोडवरील उत्तर लेआउट प्लॉट क्र. ४४ दक्षिणेकडे - मांडणी सुधाकर रोडे आणि बडनेरकर

मालमतेची अनुसूची भूखंड क्रमांक ६४ ची जमीन बेऑरंग मोजमाप क्षेत्र १५०० ची. फू.ट.(१३९.३५ ची. मीटर) बिल्ट अप क्षेत्र ४५० ची.फू. प्रति विक्री करार आणि मोजमाप क्षेत्र १५०० ९५ ची.मी. आखीव पिकेनुसार ग्रामप्चायत्व यह इ. २३२, खसरा इ. २१४ (जूने), नवीन १३(अ), मिट क्रमांक १६, सिटी सत्हें इ. ३१३५, पो ह इ. ५, प्रभाग इ. ५ मीजा वाडी, ग्रामपंचायत्व वाडी, तहसील नामपूर प्रामीण किलता नामपूर क्षेत्र सर्व भाग व खंड आणि चृतिमा : - पूर्वेकडे: - भूखंड क्रमांक ६५ माधुरी तिज्ञारे यांचे घर, पश्चिमकडे: स्तॉट क्रमांक ६३ नीळकंठ तुष्णक यांचे घर, उत्तरेकडे: स्ता, दक्षिणेकडे: माऊली नगर, सोसायटीची जमीन, कडू यांचे घर LA44VLLONS00000507 1187 & HL44CHLONS औ./श्रीमती पिंकी सहारे दि.१६.०५.२०२४ रांजी देय रक्कम をながらいのの/- | をながまいの/-सांकेतिक

लाख अकरा हजार एकशे सहासष्ट फक्त)

दि.१२.१०.२०२३ रोजी देय रक्कम

नमत्तेचे सर्व भाग व खंड व चतुसिमा:- पूर्व - २० फूट रस्ता, पश्चिम - भूखंड क्रमांक ५०, उत्तर - भूखंड क्रमांक ४६, दक्षिण - भूखंड क्रमांक ४

000005065439/AP-1015 6881 & AP-10156291 श्री./श्रीमती सुखराम सहारे चोपन्न हजार आउशे एकोणीस फक्त) हजार फक्त) त्रेपन्न हजार फक्त **लमतेची अतुसूची :** ल्लॉट क्र. १३० चे जमीन वेऑरंग ६०० चौ. फूट (५५.७४ चौ. मीटर), घर क्र.२३५८/१३०, प्रभाग क्र.४३, शिट क्र.२५, सिटी सर्खे क्रमांक ८७, खसरा क्र.८९, पो ह क्र.१७, एनएमर णि एन टी च्या मयदित, मौजा वंजारी, ता. आणि जि. नागपूर येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमाः- पूर्वेकडेः-प्लॉट क्र. ११६, पश्चिमेकडेः- एसॉट क्र. १३९, दक्षिणेकडे:- प्लॉट क्र.

000 5027747/ AP-10047371 हजार दोनशे ऐंशी फक्त) रू.३,५१,७७६/-(रूपये तीन लाख एकतीस हजार सहाशे श्री. /श्रीमती शेखर पंड एकावन्न हजार सातशे शहाहत्तर फक्त अञ्चावीस फक्त) मत्तेची अनुसूची : मालमत्ता बेअरिंग प्लॉट क्र.५२ए (उत्तर बाजू) १५६७.५२ चौ.फूट (१४५.६८ चौ. मीटर) सर्व्हे क्रमांक ६/२(जुना) आणि ६/२/५२/ए(नवीन) गाव क्र. १३२, मौज द मोर्शी. ता.मोर्शी. जि. अमरावती येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड व चतुसिमा:- पूर्व- लेआउट रोड, पश्चिम - सर्व्हिस लाइन, उत्तर - भूखंड क्रमांक ५१, दक्षिण CHL100000403 श्री./श्रीमती सरोज, वाल्मीकी शर्मा रू.११,३८,१२५/-& HL44CHLONS यांची पत्नी आणि श्री./श्रीमती नवल शर्मा दि.२०.०७.२०२२ रोजी देय रक्कम (रूपये अकरा लाख रूपये एक लाख तेर 000 005027529/ AP-0519245/ AP-10048756 हजार आठशे तेरा बावीस हजार अञ्चावीस आणि पैसे आणि श्री./श्रीमती निरज शर्मा पंचवीस फक्त) । २० चौ.फुट (७१.९९ चौ.मी.) तहसील आणि जिल्ह लमत्तेची अनुसूची : मार

रूपये पंचवीस लाख ऐंशी अञ्चावन्न हजार फक्त) **मालमत्तेची अनुसूची :** भूखंड क्र. ४३, क्षेत्रफळ ७४.३४ चौ.मी. आणि त्यावर ४१.७९४ चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या घराचे बांधकाम. फील्ड सर्व्हें क्रमांक १०/२ आणि ६३ पैकी. मौजे दिग्रस ळ नगरपरिषद ता. व जि. यवतमाळ हद्दीत येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमा:- पूर्वेकडे - भूखंड सुधाकर रोडे आणि बंडनेरकर यांचा आहे. पश्चिमेक:

दि.२४.०४.२०२४ दि.२३.०४.२०२४ रोजी देय रक्कम रू.२,४८,९६६/-(रूपये दोन लाख HI1900001409/ श्री. /श्रीमती संदीप सिदाम रू.१५.४०.६५०/-रू.१,५४,०६५/-AP-0245648 आणि श्री./श्रीमती दिवंगत श्रीमती (रूपये एक लाख चोपन्न ताई सिदाम यांचे कायदेशीर वारस हजार सहाशे पन्नास फक्त) अट्टेचाळीस हजार नऊशे सहासष्ट फक्त) **मतेची अनुस्नी** : मौजा वङगाव रोड, ता. व जि.यवतमाळ क्र. २३/१, भूखंड क्रमांक २५, (पूर्व बाजू) प्रभाग क्रमांक ०६, घर क्रमांक ४४, मोजमाप क्षेत्र १५०६.०० चौ फूट अर्थात १४०.०० गे. येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि सीमा:- पूर्व - लेआउट प्लॉट क्रमांक २६, पश्चिम - भूखंड क्रमांक २७ चा उर्वरित भाग, उत्तर - लेआउट प्लॉट क्र.१७, दक्षिण - लेआउट रोड.

HLCNCHLONS ₹.20.66.020/-₹.१,0८,८0२/-दि.०६.०३.२०२४ रोजी देय रक्कम 000005039047 (रूपये एक लाख आठ हजा AP-10084093 रू.११,६७,५२२/-(रूपये अकरा लाख अञ्चयाऐंशी हजार वीस आठशे दोन फक्त) श्री. /श्रीमती अक्षय खरताड सदुसष्ट हजार पाचशे बावीस फक्त)

गलमत्तेची अनुसूची : पहुण जमीन क्षेत्रापैकी ३८ चौरस मीटर १३४८ चौ. मीटर, च्या भूखंड क्र. ७ ते १४ पैकी सर्वेक्षण क्र. १२२ आणि पत्तॅट क्रमांक २४ चे बांधकाम दुसऱ्या मजल्यावर ाज नगर ब्लॉक क्र. ई आणि बिल्ट अप क्षेत्र ३८ चौ.मी., मौजा बोरिरेठ, ता. आणि जिल्हा : चंद्रपूर येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमा:- पूर्वेकडे: -९ मीटर लेआउट रोड, पश्चिमेकडे: १५ लेआउट रोड, उत्तरेकडे: -१२ लेआउट रोड, दक्षिणेकडे :- ६ लेआउट रोड. श्री./श्रीमती विमल शामरावजी माटे दि.२२.०७.२०२९ आणि श्री./श्रीमती शामरावजी माटे दि.३१.०७.२०२९ रोजी देय रक्कम (रूपये दोन लाख AP-0325850

आणि श्री./श्रीमती कलदीप रू.१७,६३,७९३/-(रूपये सतरा लाख एकोणचाळीस हजार चारश् चौऱ्याण्णव हजार फक्त) त्रेसष्ट हजार सातशे त्र्याण्णव फक्त) फक्त) **मालमतेची अनुसूची**ः मौजा विधोरी ची जमीन, ख.क्र.१९,२०,२१,२६ आणि २८, पोह क्र.३४, प्रभाग क्र.२१, योगेश्वर नगर, प्लॉट क्र.बी-३०४, ३७५ एकूण मोजमाप २२०० चौ.फू. (१७५.१७ चौ.मी.) त्यावर आर.सी.सी.मुसपरकुक्चर पूर्ण होते कमलकुंज अगर्टोर्ट म्हणून ज्ञात आणि बांधकाम फ्लॉट क्रमांक ३०१ चा समादेश आहे सुगर विल्ट-अप क्षेत्रासह रा मजला एकूण मोजमाप ११०० ७६ ची.फू. (१०५,२८ ची.फू.) विष्कृत कुंध९७,३६ सिटी मर्चे क.३१, ता.जिल्ला नागपूर येथील एवं साल चंड व सीमार-पूर्वेकडे:- २५ फूट रोड, पश्चिकडे:-प्लॉट क्र.३७५, उत्तरेकडे:- रस्ता, दक्षिणेकडे:- ज्ञानेश्वर महादेवराव ममुस्मारे यांचा प्लॉट क्र. ३८७, ३८६

नियम आणि अटी-

HL44LILONS00

१) विहित निविदा/बोली फॉर्म आणि विक्रीच्या अटी व शर्ती **शाखा/कॉर्पोरेट कार्यालय : शाखा कार्यालय :-** प्लॉटक्र. २१० तिरंगा चौक,सिर्मेट रोड, नंदनवन, युनियन बँक ऑफ इंडियाच्य वर, नागपूर –४४०००९. **शाखा कार्यालय :-** दुकान क्र.७व ८ तळमजला, विमको टॉवर, उस्मानियर मस्जिदच्या समोर, अमरावती, महाराष्ट्र. **शाखा कार्यालय :-** तन्वी आर्केड, दूकान क्र.१९, २०, दारडा नगर, पोलिस स्टेशन समोर, दरवाह रोड, यवतमाळ – ४४५००१ महाराष्ट्र. **शाखा कार्यालय :-** १०२, श्री लक्ष्मी चेंबर्स, सीडीसीसी बैंक समोर, चंद्रपूर, महाराष्ट्र – ४४२४०१येथे कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान उपलब्ध असतील स्थावर मालमत्तेची आरक्षित किंमतीपेक्षा कमी विक्री केली जाणार नाही.

वरील मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली/निविदा वर नमद केल्याप्रमाणे इसारा रककम ठेव सोबत असतील. इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ला अनकल असलेर्ल

- इरठे रक्कम. लिलावानंतर अयशस्वी बोलीदारांना इरठे रक्कम परत केली जाईल
- सर्वोच्च बोली लावणाऱ्याला यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाईल. जर तो/ती बोली लावण्यासाठी कायदेशीररीत्या पात्र असेल आणि पढे बोलीची रक्कम राखीव किंमतीपेक्षा कर्म नसेल तर. जेव्हा देऊ केलेली किंमत अपुरी दिसली तेव्हा सर्वोच्च बोली नाकारणे/स्वीकारणे हे अधिकृत प्राधिकाऱ्याचे विवेकबुद्धी असेल कारण तसे करणे अयोग्य होईल. संभाव्य बोलीदार **दि.०८.१०.२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. ते सायं. ५.०० वा.** या वेळेत आधी भेट घेऊन मालमत्तेची तपासणी करू शकतात
- यशस्वी बोलीदार म्हणू घोषित केलेल्या व्यक्तिने, घोषणेनंतर त्योचन, खंदीच्या रकमेच्या २५% रक्कम / सर्वोच्च बोली च्यामध्ये इरटे रक्कम समाविष्ट असेल २४ तासाच्या ३ प्राधिकृत अधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक आहे आणि अशा टेवीमध्ये चूक झाल्यास, मालमत्ता खाजगी कराराद्वारे ताबडतोब नवीन लिलाव/विक्रीसाठी टेवले जावे. प्रापिकृत अधिका-चाकड जमा करण आवश्यक आह आण अशा ठवामच्य चूक शाल्यार, मारानपा जाणना करपाक पात्रका पात्रका नाम रास बरोतप्रमाणे प्रारक्तिक देव देवन्यसा, खरीदावारचे वेब असलेत्या खरीदीवारच्या चित्रका क्षत्र प्राधिकृत अधिका-चाला मारानपेच्या विक्रीच्या पुरीकरणाच्या ताख्या १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी अदा केली बाईल. अशा दिवशी किंवा १५ व्या दिवशी रविवार किंवा इतर सुट्टी असल्यास, १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालवीन दिवशी.
- वर नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही देवके चुकल्यास, खाजगी कराराद्वारे मालमत्ता नव्याने लिलाव/विक्रीसाठी ठेवली जाईल. इंडिया शेल्टर फायनान्स कॉपेरेशन लिरि ठेव जम्र केली जाईल आणि कसुरदार खरेदीदार मालमत्तेवरील सर्व दावे गमावतील. ९) वरील विक्री आवपस्पप्सी च्या अतिम मान्यतेच्या अधीन असेल, इच्छुक पक्षांना संबंधित विभाग/कार्यालयांकडून वैधानिक आणि विक्री/मालमता कर, वीज देय आणि सोसायटी देय यांसारख्या इतर देयांची पडताळणी/पुष्टी करण्यांची विनंती केली जाते. मालमत्तेवरील कोणत्याही देय देयकाची कंपनी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
- १०) १% टीडीएस. जर असेल तर, सर्वोच्च घोषित बोलीच्या रकमेपेक्षा सर्वाधिक बोली लावणाऱ्याद्वारे देय असेल. सर्वात जास्त बोली लावणाऱ्याने कंपनीच्या पॅनमध्ये देयके जमा करणे आवश्यक आहे आणि चलनाची प्रत कंपनीला सादर केली जाईल. ११) विक्री या जाहिरातीत आणि विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन आहे.
- ५५) । जक्ष वा आरक्षाता जाल मावस कानचे कामक करात्वा जल वरात्र वा जवान जात. १२) वयसची वोतिता/खेरतीया सर्व मुद्रांक सुरुक, नोराणी सुरुक आणी आनुषंगिक खर्च, कायदामुसार नोरणीकृत विक्री प्रमाणपत्र विसरतील. १३) प्राधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता निवंदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निवंदा स्थगित करण्याचा/पुढे ढकलण्याचा/रद करण्याचा तसेच या विक्रीच्या . याही अटी व शर्तींमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे
- १४) इच्छुक बोलीदार **श्री.तुवार हुरहे, मोबा:७३५०००२४५३** यांच्याशी कार्यालयीन वेळेत **(सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.००)** संपर्क साध शकतात.
- कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना ३० दिवसांची विक्री सूचना
- प्रयोक्त उहेखित कर्जवार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेत नमूद केल्यानुसार रक्कम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह भरावी असे लक्षात आले आहे, असे न केल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि शिहुक देय असेल तर कोणतीही, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल.
- श्री.तुषार हुरडे, मोबा:७३५००<u>०२४५३ दिनांक: ०७.०९.२०२४,</u> ठिकाण: नागपूर प्राधिकृत अधिकारी, इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.करिता